

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना -
पदनिर्मिती.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग,
शासन निर्णय क्र. रागांयो- २०१०/ प्र.क्र. १८५/आरोग्य-६,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक:- १४ ऑक्टोबर, २०१०

वाचा:- १) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्र. दाकुआ-२०१०/ प्र.क्र. ७७/आरोग्य-६,
दिनांक १६ जुलै, २०१०
२) मंत्रीमंडळ बैठक निर्णय, दिनांक २५ ऑगस्ट, २०१०

प्रस्तावना:- महाराष्ट्र राज्यामध्ये विमा कंपनीच्या सहभागाने नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरु करण्यास मंत्रीमंडळाने तत्वतः मान्यता दिली आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी स्थापन करण्यात आलेली आहे. या सोसायटीच्या नियामक परिषदेच्या निर्देशानुसार प्राथमिक कार्यवाहीसाठी व योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- महाराष्ट्र राज्यामध्ये विमा कंपनीच्या सहभागाने राबवावयाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीकरिता, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. सदर सोसायटीच्या नियामक परिषदेच्या निर्देशानुसार योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी सदर सोसायटीच्या आस्थापनेवर मुख्य कार्यकारी अधिकारी (अखिल भारतीय सेवेतील परंतु सहस्रिंचिंहां पेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी) व कक्ष अधिकारी (मंत्रालयीन संवर्ग) ही दोन पदे निर्माण करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद अखिल भारतीय सेवेतील अधिकारांमधून सामान्य प्रशासन विभागाकडून प्रतिनियुक्तीने व कक्ष अधिकारी हे पद सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्रालय आस्थापनेमधून प्रतिनियुक्तीने भरण्यात येईल. सदर पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

(कृ.मा.प.)

अ. क्र.	पदनाम	पद संख्या	वेतनबँड
१	मुख्य कार्यकारी अधिकारी (अखिल भारतीय सेवेतील अधिकारी)	१	३७४००-६७०००
२	कक्ष अधिकारी (मंत्रालयीन संवर्ग)	१	९३००-३४८००

वरील पदांवरील खर्च खाली नमूद केलेल्या लेखाशीर्षाखाली सदर सोसायटीस उपलब्ध करून दिलेल्या अनुदानामधून भागविण्यात यावा.

मागणी क्र. आर-१

२२१०- वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य

०१- नागरी आरोग्य सेवा- विषमचिकित्सा,

११० - रुग्णालये व दवाखाने राज्य योजनातंगत योजना

(०६) (३०) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

२२१०ई१८८

सदर शासन निर्णय नियोजन व वित्त विभागाच्या सहमतीने अनुक्रमे त्यांच्या अनौसं क्र. २५५/१४७२, दिनांक ४/६/२०१० व अनौसं क्र. ३७२/२०१०/व्यय-१३, दिनांक १६/६/२०१० अन्वये निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०१०१०१४१५१७५७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने

(अ.सं. फडतरे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई

मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री, वित्त व नियोजन यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई

मा. मंत्री, विधी व न्याय यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई

मा. राज्यमंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई

मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, मुंबई
सचिव (२) सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई
मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मुंबई
सर्व सहसचिव/उपसचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई
महालेखापाल, (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई
सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
वित्त विभाग (व्यय-१३/अर्थसंकल्प-१/वित्तिय सुधारणा), मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
नियोजन विभाग (१४७२), मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
सार्वजनिक आरोग्य विभाग,(सर्व कार्यासने) मंत्रालय, मुंबई
निवड नस्ती